

फेअर प्रॅक्टिसेस कोड (FPC) रास्त व्यवहार संहिता

मायक्रोफायनान्स लोन म्हणजे तारणाशिवाय दिले गेलेले कर्ज, जे अशा कुटुंबाला दिले जाते ज्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹3,00,000 पर्यंत आहे. या उद्देशासाठी, कुटुंब याचा अर्थ एक वैयक्तिक कुटुंब एकक, म्हणजेच 'पती, पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले' असा आहे.

बँक तिच्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनासाठी जबाबदार आहे

ग्राहकांना त्यांच्या उत्पन्नाच्या स्थिरतेनुसार आणि परतफेडीच्या क्षमतेनुसार कर्ज दिली जातात.

व्याजाचे टप्पे खाली दिल्यानुसार आहेत:

जेएलजी कर्ज : व्याजदर : **NTB** – 25%, कर्जाचा पहिला टप्पा (जर सर्व सदस्य कर्जाच्या हप्त्याची नियमीत पणे परतफेड करत असतील तर) – 23% आणि कर्जाचा दुसरा टप्पा (जर सर्व सदस्य कर्जाच्या हप्त्याची नियमीत पणे परतफेड करत असतील तर) – 22%.
(केवळ जेएलजीकरिता लागू)

एसएचजी कर्ज : 11.5% ते 19%